

जनसंपर्क विभाग

जळगाव प्रतिनिधी दि. १७ - कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विद्या परिषदेची सभा आज दि. १७ डिसेंबर रोजी कुलगुरू प्रा. व्ही एल माहेश्वरी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी मंचावर प्र. कुलगुरू प्रा. एस टी इंगळे, कुलसचिव डॉ. विनोद पाटील हे उपस्थित होते.

या सभेत विषय पत्रिकेवरील विषयांवर कामकाज झाले, नॅक मूल्यांकन / पुनर्मूल्यांकन न केलेल्या १० महाविद्यालयांना विद्यापीठाने दिलेल्या अंतिम कारणे दाखवा नोटीसीच्या अनुषंगाने खुलासा सादर न केलेल्या कला महाविद्यालय पिंपळगाव (हरे), कै. बापूसाहेब शिवाजीराव देवरे कला वाणिज्य महाविद्यालय, बोरिस व श्री बळीराम मोतीराम पाटील कला व विज्ञान महाविद्यालय, बेहेड या तीन महाविद्यालयांचे संलग्नता काढून घेण्याबाबत सर्वानुमते निर्णय घेण्यात आला. तसेच सन २०२६-२७ करिता बृहत् आराखड्यास मान्यता देण्यात आली. तसेच गुणवत्ता वाढीबाबतचा चर्चेत अंतरवासिता (ओजीटी) नियमावलीस मान्यता देण्यात आली.

आजच्या सभेत एकावेळी दोन पदवी अभ्यासक्रम करण्यासंदर्भातील नियमावलीस मान्यता देण्यात आली. याशिवाय स्वायत्तता महाविद्यालय नियमावली, एनएपी नुसार डी. एस. डब्ल्यू. व एम. एस. डब्ल्यू. अभ्यासक्रम मान्यता देणे, अधिष्ठाता मंडळाच्या विविध सभा वृत्तांना मान्यता देणे आदी विषयांवर सर्व सदस्यांनी चर्चा करून मान्यता दिली.

बातमी नं. २

जळगाव प्रतिनिधी दि. १७ - २१ डिसेंबर २०२५ हा दिवस जागतिक ध्यान दिवस म्हणून साजरा करण्यात यावा, असा प्रस्ताव संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत एकमताने मंजूर झाला आहे. या दिनाचे औचित्य साधून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या योगशास्त्र विभागाच्या वतीने ध्यान कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा शनिवार, दि. २१ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता विद्यापीठातील योग हॉल, इनडोअर स्टेडियम येथे संपन्न होणार आहे.

कार्यशाळेदरम्यान ध्यानाचे शास्त्रीय महत्व, प्रत्यक्ष ध्यानसाधना, तणावमुक्त जीवनासाठी ध्यानाची उपयुक्तता तसेच दैनंदिन जीवनात ध्यानाचा समावेश कसा करावा याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या ध्यान कार्यशाळेत विद्यापीठातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, परिसरातील निवासी कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय, वसतिगृहातील विद्यार्थी-विद्यार्थिनी, विविध अभ्यासक्रमांना प्रवेशित विद्यार्थी तसेच सर्वसामान्य नागरिकांसाठी सहभाग खुला ठेवण्यात आला आहे.

या उपक्रमातून अधिकाधिक लोकांनी ध्यानाच्या माध्यमातून आंतरिक शांतता अनुभवावी व सामाजिक सलोखा वृद्धिंगत व्हावा, हा विभागाचा मुख्य उद्देश आहे. या ध्यान कार्यशाळेचा जास्तीत जास्त साधकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन योगशास्त्र विभाग प्रमुख इंजि. राजेश पाटील यांनी केले आहे.

जा.क्र.:कबचौउमवि/१६/ई-मेल/बातमी/२०२५

दिनांक: १७ डिसेंबर, २०२५

प्रति,

मा.संपादक/प्रतिनिधी,

कृपया, उपरोक्त बातमीस आपल्या लोकप्रिय दैनिकातून प्रसिध्द करावी, ही विनंती.

आपला विश्वासू

जनसंपर्क अधिकारी करीता